

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ
मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली-
शिक्षणाधिकारी व तत्सम

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन आदेश क्रमांक : बदली-३१२३/प्र.क्र २४२/प्रशा-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक:- २६ फेब्रुवारी, २०२४

शासन आदेश :

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ हे दिनांक ०१ जुलै, २००६ पासून अंमलात आले आहेत. सदर अधिनियमातील कलम ४ (४) (दोन) व कलम ४ (५) मधील तरतुदीनुसार बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्यांच्या लगतनंतरच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेने खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांची विनंतीवरून बदलीने त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक-३ मध्ये दर्शविलेल्या पदावर पदस्थापना करण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव पदनाम व सध्याचे कार्यालय	बदलीनंतरची पदस्थापना
१	२	३
१.	श्री. संजय दत्तात्रय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.), पिंपरी-चिंचवड मनपा, पुणे.	शिक्षणाधिकारी (प्राथ), जि.प.पुणे
२.	श्री. मारुती चांगदेव फडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सोलापूर	महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे
३.	श्रीमती संगिता घोडेकर,(बांगर), शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे	प्रशासकीय अधिकारी, शिक्षण मंडळ मनपा पिंपरी चिंचवड, जि. पुणे
४.	श्री. कादर राजूमियाँ शेख, शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. गोंदिया	शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. सोलापूर
५.	श्रीमती सुधा मारुती सांळुके, शिक्षणाधिकारी (योजना), जि. उस्मानाबाद	शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. धाराशिव
६.	श्री. सचिन नागनाथ जगताप, शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. वर्धा	शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. सोलापूर
७.	श्रीमती संगिता प्रभाकर शिंदे, सहा. आयुक्त (शिक्षण), आदिवासी विकास विभाग, नाशिक	सहायक आयुक्त, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे
८.	श्री. माधव स. सलगर, शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. हिंगोली	शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. नांदेड
९.	श्री.प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. नांदेड	शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. हिंगोली

२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या आदेशाप्रमाणे बदली झालेले अधिकारी विहित कालावधीत दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होतील, याची खातरजमा करावी व याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०२२६१९२२३७९८२१ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(विजय भोसले)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) सर्व शिक्षण संचालक.
- ३) संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक
- ४) संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक/योजना) जिल्हा परिषद
- ५) संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- ६) संबंधित अधिकारी (शिक्षण आयुक्तालयामार्फत)

प्रत माहितीस्तव

- १) मा.मंत्री, शालेय शिक्षण यांचे स्वीय सहाय्यक.
- २) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- ३) सर्व सह सचिव/उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई